

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना शैक्षणिक
प्रयोजनार्थ वापरण्यास देण्यात येणाऱ्या
शासकीय रुग्णालयातील खाटांच्या शुल्क
दरात वाढ करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१३/प्र.क्र. ३०७/आरोग्य ३

१० वा मजला, संकुल इमारत,

जी.टी. रुग्णालय आवार, मुंबई - ४०० ००१.

तारीख: ३ ऑगस्ट, २०१३.

वाचा :

- १) शासन निर्णय क्रमांक: एचएसजी १६९०/प्र.क्र.९६/आरोग्य ३, दिनांक ३.८.१९९०.
- २) शासन निर्णय क्रमांक: जिरुखा १०९९/प्र.क्र.३०२/आरोग्य ३, दिनांक ७.७.२००१.

प्रस्तावना :

खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात आवश्यक असलेली चिकित्सालयीन प्रशिक्षण सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी व विद्यार्थ्यांचा वैद्यकीय आणि गुणात्मक दर्जा अपेक्षित स्तरावर पोहोचविण्यासाठी शासनाने खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना काही अटी व शर्तीच्या अधिन राहून शासकीय रुग्णालयातील खाटा प्रतिदिन प्रतिखाट रुपये १२/- इतके शुल्क आकारून वापरण्यास संदर्भाधीन अनुक्रमांक-१ येथील शासन निर्णयान्वये परवानगी देण्यात आली होती. संदर्भाधीन शासन निर्णय, अनुक्रमांक-२ अन्वये खाटांचे शुल्क रुपये २५/- प्रतिदिन प्रतिखाट इतके वाढविले होते. शासन रुग्णालयातील आंतररुग्ण/ बाह्यरुग्ण यांना वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेला औषधोपचार, आहार, कापड, भांडी, अत्याधुनिक किंमतीची यंत्रसामुग्री, विद्युत, पाणी व इमारतीवरील खर्च इत्यादी बाबी विचारात घेता या शुल्क दरात वाढ करणे

आवश्यक आहे. तसेच भारतीय आर्युविज्ञान परिषदेनुसार वैद्यकीय महाविद्यालयांनी स्वतःचे रुग्णालय सुरु करणे आवश्यक आहे. किमान दरावर सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये उपलब्ध होत असल्याने खाजगी वैद्यकीय महाविद्यालये स्वतःचे रुग्णालय स्थापन न करुन भांडवली तसेच आवर्ती खर्च टाळण्याचा प्रयत्न करतात. या सर्व बाबींचा विचार करुन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नियंत्रणाखालील रुग्णालयातील खाटा वैद्यकीय शिक्षणासाठी खाजगी रुग्णालयांना वापरण्यास आकारावयाच्या प्रचलित दरात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :

उपरोक्त बाबींचा विचार करुन खाजगी वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रयोजनार्थ वापरण्यास दिलेल्या खाटांच्या बाबतीत आकारण्यात येणाऱ्या प्रतिदिन प्रतिखाट रुपये २५/- या शुल्कात वाढ करुन प्रतिदिन प्रतिखाट रुपये १५०/- इतके वाढीव शुल्क आकारण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

संदर्भाधीन शासन निर्णय अनुक्रमांक-१ आणि २ मधील अटी व शर्ती कायम राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८०२१७३२५६६७१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सुहास रा. चव्हाण

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. महालेखापाल- १/२, (लेखापरिक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/ नागपूर.

२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क, मंत्रालय, मुंबई.
३. संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.
४. सह संचालक, आरोग्य सेवा (वैद्यकीय), मुंबई.
५. सर्व उप संचालक, आरोग्य सेवा मंडळे.
६. सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये.
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
८. सर्व उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग.
९. वित्त विभाग (व्यय-१३), मंत्रालय, मुंबई.
१०. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
११. निवडनस्ती (आरोग्य ३)